

December 17, 2021

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Kind Attn: Manager - Corporate Relationship

Sub: Newspaper Advertisement regarding Publication of Postal Ballot Results Ref: Scrip Code - BSE - 540789/ NSE - DNAMEDIA - EQ

Dear Sir/ Madam,

This is in continuation to our communication dated December 15, 2021, wherein the Company had informed the Stock Exchanges regarding the Voting Results of Postal Ballot Notice dated November 12, 2021.

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings of the Postal Ballot Results, duly advertised in two newspapers *viz*. "Free Press Journal" in English and "Navshakti" in Marathi on December 16, 2021 and December 17, 2021 respectively.

This is for your information and records.

Thanking you

Yours faithfully, For Diligent Media Corporation Limited

Dhaval Ashar

Company Secretary & Compliance Officer *Membership No.-A22281*

1viemoer ship 1vo. 1122201

Encl.: As above



Diligent Media Corporation Limited

Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400 013

Tel: +91 22 7106 1234

Website: www.dnaindia.com

CINI 122420N4U200EDI C4E427

CIN: L22120MH2005PLC151377

PUBLIC NOTICE C-302 Krishna Kamal Apartment Agashe Bhandi Bandar Virar -west Late. Mr Natwarlal Prabhudas Soni's property will be bequeathed (transferred) to his two daughters Rajashree Soni (Jejurkar) and Vandana Vartak as per his will (Death Certificate) This property will be transferred only to them hence

CENTRAL RAILWAY

no one else has the right over them.

Maintenance of Fire Extinguisher Open Tender Notice No: 1 PR-MWS FE-21-22-572 Date: 14.12.202 Servicing of 5/6 kg Fire Extinguisher (Qty-495 Nos.) **Approx Cost:** ₹ 3,38,990.40/- Cost of tender form NIL EMD: NIL Completion Period: 18 Months. The time and date for submission of above e-tenders will be up to 11.00 hrs on 14.01.2022.

RailMadad Helpline 139

www.ireps.gov.in

CENTRAL RAILWAY

Complete details of e-tender is

available at official Railway website

PUBLIC NOTIFICATION Notice is hereby given to all users of Railway lines and premises situated on the completed section of the undernoted section of the Centra Railway that the 25000 Volt, 50 Hz. AC overhead Traction wires will be energized on or after the date specified against the section. On and from the same date the overhead traction line shall be treated as live at all times and no unauthorized persor shall approach or work in the proximity of the said overhead line. OHE Section: BPCL Siding Lines (Section Jasai-Uran) Mumbai division Chainage / Kms : From : Ch: 91/626.25 (Loc. 91/U-13) To: Ch: 91/953.75 (Loc. 91/13) 5 lines and Ch: 1149.35 (Loc. BPCL/1067) 2 Lines **Date of Energisation:** 20.12.2021 (Conversion-II) Wadibunder 607

WESTERN RAILWAY

MAINTENANCE AND MANNING OF AC WAITING ROOM e-Tender Notice No. & Date : CA 11_Waitingroom BVI-3 dtd 29.11.2021. Work and location Tender for Development, Upgradation refurbishment, maintenance and manning of AC Waiting Room with modern facilities, amenities and unit for dispensing of beverages/ light refreshments at Borivali station (BVI) of Mumbai Division for a period of 05 (five) years. Approx. cost of work (For 5 Years Rs.): 42.01.973/-(excluding taxes etc.). EMD Rs.: 84,100/-. Date & Time of closing of online submission : Up to 15.00 hrs. on 05.01.2022. Regarding detailed tender conditions please visit

Like us on : f facebook.com/WesternR

www.ireps.gov.in

📆 EAST CENTRAL RAILWAY 🧖 **E-TENDER NOTICE**

e-tender Notice No. 51 of 2021-22 (Open)-Enga/DDU On line (through e-tendering) for the following work is invited by DRM/ Engg/DDU for and on behalf of the President of India from experienced and financially as well as technically sound contractors including those enlisted with the Railway, CPWD, BSNL, MES, PWD and other public sector undertakings.

Name of work with its location : Tender No. 43-DDU-SRDEN-II-21-22. Rebuilding of Bridge by RCC box at Br. no. 480, 484 & 471 in GC section under ADEN/DOS. Approx. cost of the work: ₹2,63,68,855.69 2. Name of work with its location : Tender No. 44-DDU-SRDEN-II-21-22. Manpur-Sonenagar-Strengthening/rebuilding bridges on dedicated freight corridor feeder route under ADEN/GAYA. Approx. cost of the work: ₹3,70,85,211.19

3. Closing Date & time for submission of e-tender : 05.01.2022, Up-to 12:00 hrs. 4. Website particulars of e-tendering www.ireps.gov.in

Divisional Railway Manager/ ECR/Pt. Deen Dayal Upadhyaya PR/01380/DDU/Engg./T/21-22/36





OPEN E-TENDER

The following e-Tenders can be accessed under the link **www.ireps.gov.in**. Offers for such e-Tender can be submitted only electronically by accessing the link www.ireps.gov.in → login → E-Tender Stores/Supply. Vendors may also contact the following officials to obtain clarification regarding particular tender or IREPS related information if any, Dy. CMM/HQ/CLW/ Chittaranjan, 0341-2525594 or SMM/ CON/HQ, 0341-2535631. Office Address

: Office of the PCMM /CLW/ Chittaranjan. [A] No. COS/CRJ/PUB/e-Tender /19/0162 Date: 08/12/2021. Sl. No.; Tender No.; Brief Description of Item; Quantity.; Earnest Money Deposit (Rupees); Tender Closing Date & Time (1ST):[1]; 75213897; (1) Clamps for WAG-9H/WAP-7. (2) Clamp Fire Detection Tube for ELAAU/Dankuni, for WAG9HC; (1) 129.00 Set. (2) 300.00 Numbers; 0.00 03/01/2022 at 11:00 AM. [2]; 75214022A; Centre Sill Complete for WAP-7; 37.00 Set; 255600.00; 07/01/2022 at 11:00 AM. [B] No. COS/CRJ/PUB/e-Tender/19/0162 Date: 11/12/2021. Sl. No.; Tender No.; Brief Description of Item; Quantity.;

Earnest Money Deposit (Rupees); Tender Closing Date & Time (IST) :- [1].; 75213704A; Set of Insulating Base for WAP-7; 21.00 Set.; 0.00; 13/01/2022 at 11:00 AM. [2].; 75214135B; Sand Box Assembly; 2376.00 Numbers; 169220.00; 03/01/2022 at 11:00 AM. [3].; 75213932; Liner (Non-Metallic); 362.00 Numbers 08/01/2022 at 11:00AM. [4].

75213709A; Brake Gear Arrangement & Details for WAG-9HC & WAP-7 Loco.; **172.00 Set**; 1710720.00; **08/01/2022 at** 11:00AM.

PCMM/CLW/CRJ PR3-291

DEUTSCHE BANK AG

Appendix IV [Rule 8 (1)] POSSESSION NOTICE Whereas, the undersigned being the authorized officer of the Deutsche Bank AG, India "Bank") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and inforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ssued a demand notice dated 11th April 2017 calling upon the borrower Shri. Mandar Arvind Vaidya ("Borrower"), Mrs. Varsha Kedar Vaidya ("Co-Borrower") Shri. Kedar Arvind Vaidya ("Co-Borrower") Chaitanya Industries ("Co-Borrower") 8 Chaitanya Consumer Products Pvt Ltd ("Co-Borrower") to repay the outstanding amount as mentioned in the notice being Rs.2,19,58,318.14/- (Rupees Two Crore Nineteen Lakhs Fifty Eight Thousand Three Hundred Eighteen and Paise Fourteen Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowe naving failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public n general that the undersigned has taken Possession of the property described herein elow in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said ac ead with rule 9 of the said act on this 10th day of December of the year 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank for an amount of Rs.2,19,58,318.14/- (Rupees Two Crore Nineteen Lakhs Fifty Eight Thousand Three Hundred Eighteen and Paise Fourteen Only) as on 11th April 2017 and interest thereon.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Radhakrishna bunglow S No 18/2 C S No.358/370 admeasuring 953 Sq. Ft. or thereabouts, situated at Vitthal Nagar, Sinhagad Road, Opp Sai Mani Market, Near Santosh Hall, Pune - 411051.

BEFORE THE DEBT RECOVERY TRIBUNAL - I

(Govt of India, Ministry of Finance)

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba, Near Strand Cinema, Colaba, Mumbai – 400005

Original Application No. 376 of 2021

SUMMONS

WHEREAS the above named Applicant has filed the above referred Origina

WHEREAS the service of Summons/ Notice could not be effected in the

ordinary manner and whereas the Application for substituted service has

You are directed to appear before this Tribunal in person or through an

Advocate and file Written Statement / Say on 04/1/22 at 12.00 pm. And show

Take notice that in case of default, the Application shall be heard and

Give under my hand and seal of the Tribunal on this 18th day of Nov., 2021

006, Ground Floor, Shri Vallabh Shanti CHS, LM Rd,

006, Ground Floor, Shri Vallabh Shanti CHS, LM Rd, Mava

Mava Gaon, Dahisar (W), Mumbai – 400068

Gaon, Dahisar (W), Mumbai - 400068

cause as to why reliefs prayed for should not be granted.

Jay Ishwarlal Patel

Having address at:

Ishwarlal Laxmidas Patel

Date: 16/12/2021

IDBI BANK LTD.

Versus

Jay Ishwarlal Patel & Ors

Application in the Tribunal

been allowed by the Tribunal.

decided in your absence.

D- 1

Sd/- Authorized Officer, Deutsche Bank A.G.

Surieet Patra

.... Applicant

.... Defendants

Public Notice

All persons are hereby informed that m client, M/s. Sagar Developers through

Partner Mr. Mohammed Yusuf Abdu Latif Qureshi, is the owner of all that iece and parcel of land bearing Surve No. 33, area admeasuring 1.19.6 (H.R.P.), assessment 2.21 Rs.F together with all things permanentl attached thereto or standing therecand all the privileges, easement profits, rights and appurtenance whatsoever attached to the said lan situate at Revenue Village – Chinchot Tal - Vasai, District - Palghar and m client has requested for issuance of title clearance certificate. Hence, an erson having any claim, interest, righ demand or tenancy right, maintenance charge, lien or if the same is mortgage then the said claim, demand, charge t notified, informed or communicate with all documentary proof to me at my address being B/105, Everes Apartment CHSL, Above Celebri Hotel, Nr. Jain Mandir, Ambadi Roa Vasai Rd. (W), Tal – Vasai, Dist Palghar, within 14 days from the date of publication of this notice and if no suc claim, objection or demand is no notified, informed or communicated t me within stipulated time then the sam will be treated as waived or surrendered and the title clearance certificate will b and the true closed ssued accordingly.

Adv. Sarvesh B. Joshi

dtd. this 15/12/2021,

M/s. Aaratie Shinde & Co. Sd/- Office No. 7, 3rd Flr., Sai Sadan, 68, Janmbhum Marg. Fort. Mumbai-1

PUBLIC NOTICE

This is to inform in general public that Vijaykumar H. Yadav is the owner of Flat no. 401, C wing, on 4th Flr, in "Corolla Jewel CHSL", situated at Bamandaya Pada, Off Marol Military Road, Tungwa Andheri (E), Mumbai- 72 who nformed that the probate/legal heirship Certificate in favour of Arati N Mhatre who is the legal heir of late Varsha Athawale is not available. All persons having any claim/objection whatsoever to the said flat are hereby requested to make the same known in writing to the undersigned at her office within a period of 14 days from the date of publication hereof, failing which the claim/objection of such person/s will be deemed to have . been waived and/or abandoned forever and no claim shall be entertained in respect of the said

Online Tender Document for M.P. Police POLICE HEADQUARTER, M.P., BHOPAL No. PHQ/15/GPC/5566-1/2021 Bhopal, Dated - 09/12/2021

Assistant Registrar

"ONLINE TENDER NOTICE"

Online tender are invited by Assistant Inspector General of Police (Provisioning) Police Head Quarter, Bhopal on behalf of DGP MP Bhopal for the following on website https://mptenders.gov.in/nicgep/app

S.	Name of Item(s)	Qty.	Tender Fees	EMD
No.			(Rs.)	Paid Online Through
				mptenders.gov.in
1	Fridge (Refrigerator)	1100	12,500	3,30,000

Cost of tender document (Tender Fee) is non refundable and cannot be exempted in any condition & must submit online through website https://mptenders.gov.in/nicgep/app. Tender document can be download from the website of MP Police

(www.mppolice.gov.in) shall be submitted online only at Tenders website:

https://mptenders.gov.in/nicgep/app Critical Date Sheet:

G 20193/21

09/12/2021 Time 06:00 PM
09/12/2021 Time 06:15 PM
15/12/2021 Time 12:00 PM
16/12/2021 Time 04:00 PM
22/12/2021 Time 04:00 PM
23/12/2021 Time 04:30 PM

5. Intending Bidders are advised to visit this website regularly till closing date of submission to keep themselves updated as any change/modification in the tender will be intimated

through this website only by corrigendum / addendum/ amendment. Bids will be opened as per date/time as mentioned in the Tender Critical Date Sheet. After online opening of Technical-Bid the results of their qualification as well Price-Bid opening will be intimated later.

> (Sanjeev Kanchan) A.I.G. (Provisioning) For: Director General of Police M.P.

> > Reserve Price No. of

NORTH EASTERN RAILWAY Notice Inviting Tender

Divisional Railway Manager (Commercial), Lucknow invites Open tender through E-tendering system on behalf o President of India from Registered lease holders for the contract of leasing of Round trip VPU 24/23 tonne capacity for a period of 05 year, payment of EMD and Tender Fees is paying through net banking or payment gateway. Details of Trains and Tender notice no, Reserve price, EMD and cost of bid document as under-

Sl. No.	E-Notice No.	Name of Work	Train Frequency (In a week)	From	То	one day freight of round trip VPU (24/23 tonne) (In Rs.)	No. 01 Parcel Van and Capacity
01	20-2021- 16094/ 16093- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 16094/16093 Ex Lucknow (LJN) to Chennai (MAS) on Round Trip (Carrying Capacity of 23 tones) for a period of five (05) years.	02 days in a week EX- Lucknow, (Mon, thu.) EX- Chennai (Tue, Sat)	Lucknow (LJN)	Chennai (MAS)	₹ 2,52,081/- (R) Per day per trip	01 (One) 23 Ton
02	21-2021- 19038/ 19037- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 19038/19037 Ex Gorakhpur (GKP) to Bandra Terminus (BDTS) on Round Trip (Carrying Capacity of 24 tones) for a period of five (05) years.	Daily	Gorakhpur (GKP)	Bandra Terminus (BDTS)	₹ 240678/- (R) Per day per trip	01 (One) 24 Ton
03	22-2021- 12533/ 12534- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 12533/12534 Ex Lucknow (LJN) to Chhhatarapati Shivaji Terminus (CSTM) on Round Trip (Carying) Capacity of 24 tones) for period of five (05) years.	Daily	Lucknow (LJN)	Chhatarapati Shivaji Terminus (CSTM)	₹ 2,00,928/- (R) Per day per trip	01 (One) 24 Ton
04	23-2021- 15048/ 15047- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 15048/15047 Ex Gorakhpur (GKP) to Kolkatta (KOAA) on Round Trip (Carying) Capacity of 23 tones for a period of five (05) years.	Ex-Gorakhpur (Mon,Tue,Fri,Sun)	Gorakhpur (GKP)	Kolkatta (KOAA)	₹ 125646/- (R) Per day per trip	01 (One) 23 Ton
05	24-2021- 15050/ 15049- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 15050/15049 Ex Gorakhpur (GKP) to Kolkatta (KOAA) on Round Trip (Carrying Capacity of 23 tones) for a period of five (05) years.	02 days in a week Ex-Gorakhpur (Wed, Sat) Ex- Kolkatta (Sun, Wed)	Gorakhpur (GKP)	Kolkatta (KOAA)	₹ 128772/- (R) Per day per trip	01 (One) 23 Ton
06	25-2021- 15052/ 15051- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 15052/15051 Ex Gorakhpur (GKP) to Kolkatta (KOAA) on Round Trip (Carrying Capacity of 23 tones) for a period of five (05) years.	01 days in a week Ex- Gorakhpur (Thu) Ex- Kolkatta (Fri)	Gorakhpur (GKP)	Kolkatta (KOAA)	₹ 1,28,772/- (R) Per day per trip	01 (One) 23 Ton
	26-2021- 15009/ 15010- RTVPU	Leasing of Parcel space in (Parcel Van) Train no 15009/15010 Ex Gorakhpur (GKP) to Mailani (MLN) on Round Trip (Carrying Capacity of 23 tones) for a period of five (05) years.		Gorakhpur (GKP)	Mailani (MLN)	₹ 55,927/- (P) Per day per trip	01 (One) 23 Ton

• For Sl. No. 01 to 07 EMD (through online payment only): ₹4,00,000/-

Cost of Tender Documents* (Non- Refundable) ₹ 2000/- (Two thousand only) • Bid Submission Dated 05-01-2022 at 14:00 Hrs. • Opening of Bids Dated 05-01-2022 at 15:00 Hrs. • Validity of Tender 45 days • Period of contract 05 (Five Year • Web Site address www.ireps.gov.in

NOTE: (1)For Train no 16094/93,15048/15047, 15050/15049, 15052-15051, 15009-15010- In contract Period If train ake converted into LHB rake, than on proration Basis leased freight will be charged for 24 tonne Carrying capacity (2) Additional Development charge 02% will be realized on offer price Given by tenderer & GST as applicable Divisional Railway Manager/Commercial, Lucknow CPRO/Vanijya-106

About any passenger amenity complaint SMS on Mob. No.: 09794845955 Never travel on roof and foot boards.

AV CAT LEGAL

Office – B -11 Pranam Building, Model Town, Four Bungalows, Behind YES Bank, Andheri (west) Mumbai – 400 058. Telephone: 22-26368511 | Email ID: office@avocatlegal.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Navinchandra Shivlal Vyas, Co-owner of the Flat No. 119, Sushila C.H.S. Ltd., L. T. Road, Vazira Naka, Borivali West, Mumbai 400091, expired on 04/07/2011. On behalf of my clients, Mrs. Harsha S. Vyas daughter in law of Late Navinchandra Shivlal Vyas & Mr. Sanatkumar N. Vyas s/o Late Navinchandra Shivlal /yas, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and nterest of the deceased member in the manner she deems fit FOR AVOCAT LEGAL

Place: Borivali West, Mumbai - 91 Sweetu Nathwani

(Advocate, High Court, Mumbai) Date: 11th December, 2021



Registered Office: NKM International House, 5th Floor, 178 Backbay Reclamation, Behind LIC Yogakshema Building, Babubhai Chinai Road, Mumbai - 400 020.
Phone: 022-4477 9053 • Fax: 022-4477 9052 • E-mail: investor_relations@riil.in
CIN: L60300MH1988PLC049019

NOTICE

NOTICE is hereby given that the following Certificates in respect of Equity Shares issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders have

Sr. No.	Name of the Registered Holder	Folio No.	No. of Shares	Certificate No.	Distinctive No From - To	
I	Rajul C Vasa jointly with Chimanlal V Vasa and Piyush C Vasa	001506676	100	5597	3697701	3697800
2	Rajul C Vasa jointly with Chimanlal V Vasa and Piyush C Vasa	001506676	100	5598	3697801	3697900
3	Vijay Kumar Raheja jointly with Nigam Raheja	000018007	100	107431	3978201	3978300
	Total Shares		300			

The Public is hereby warned against purchasing or dealing with the aforesaid shares in any way Any person(s) who has/have any claim in respect of the aforesaid shares, should lodge sucl n with the Company's Share Transfer Agent viz. **KFin Technologies Private Limited** nium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, within seven (7) days from the date of publication of this notice, failing which th Company will proceed to issue duplicate certificates in respect of the aforesaid shares.

For Reliance Industrial Infrastructure Limite

Shailesh Dholakia Company Secretary & Compliance Office Date: 15.12.2021 www.riil.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Ms. Anuradha Sureshchandra Sharma is the sole owner of Flat No. E-603 admeasuring 660 sq. ft. Built-up area on 6th Floor in the Building known as RNA Regency Park Co-operative Housing Society Ltd. situated at RNA Millennium Township, M. G. Road, Near Maharashtra Nagar, Kandivali (West), Mumbai-400 067, constructed on all that piece or parcel of land bearing C. T. S. No.619 (part), 651, 652 (part), 657 (part), 658, 659 (part), 671 (part), 672 (part) of Village: Kandivali, Taluka: Borivali, M.S.D., (collectively the said premises') standing in the joint names of Mrs. Sudesh Sureshchandra Sharma (since-deceased), as the co-owner along with herself and her ex-husband, Mr. Rohit Juneja. Mrs. Sudesh Sureshchandra Sharma expired on 18.01.2010 leaving behind her, her Daughter Ms. Anuradha Sureshchandra Sharma, i.e. my client, as her only legal heir and successor. My client has obtained divorce from her husband Mr. Rohit Juneja in pursuance of the Judgement dated 3rd March, 2007 given under Petition No. F-1080 of 2006 filed in Family Court, Bandra, Mumbai, wherein the said Mr. Rohit Juneja has relinquished his undivided rights, title, shares, etc. in the said Premises injavour my client, Ms. Anuradha Sureshchandra Sharma. Thereafter, the sajd premises is transferred in the name of my client, MS. ANURADHA SURESHCHANDRA SHARMA by RNA Regency Park Co-operative Housing Society Ltd. in its records and Share Certificate No 0181 (Distinctive Nos. from 901 to 905) issued by them is endorsed in her sole name on

All/any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the scheduled property or any part thereof by way of inheritance, sale, exchange, release, lease, lien, possession, attachment, lis-pendens, mortgage, partnership, charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is/are hereby requested to make the same known with copies of all supporting documents to the undersigned within 14 (fourteen) days of publication of this notice, failing which any such claim/claims, if any of such person/organization/firm shall be deemed to have been waived and not binding on my client and my client may proceed on the basis of the title of the said property marketable and free from all encumbrances. Dated this 16th day of December, 2021

HARSH PARTE - Advocate,

Room No. 111 , 2nd Floor, 24B, Raja Bahadur Mansion Behind BSE, Ambalal Doshi Marg, Mumbai-400023.

RBL BANK LIL. REGISTERED OFFICE: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001 National Office: 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai - 400062. **RBL BANK LTD.**

POSSESSION NOTICE

(FOR IMMOVABLE PROPERTY) Rule 8-(1) Whereas, the undersigned being the Authorized Officer of RBL BANK LTD. under

the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 28th July, 2021 in respect of Loan A/c No. 609000461604 calling upon the borrower/s M/S. OM SAI ENTERPRISES (APPLICANT), RAMASRAY RAMNARESH YADAV (CO-APPLICANT), KALÀVATI RAMASRAY YADAV (CO-APPLICANT), SANDEEPKUMAR RAMASRAY YADAV (CO-APPLICANT) and AMIT RAMASRAY YADAV (CO-APPLICANT) to repay the amount mentioned in the notice being Rs.1,28,26,974.65/- total outstanding amount due as on 28.07.2021 in Loan A/c No. 609000461604 within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken the Symbolic **Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on this 15th December, 2021.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of RBL BANK LTD for an above mentioned amount and interest thereon

Description of the Immovable Property: PROPERTY OWNED BY: AMIT RAMASRAY YADAV & SANDEEPKUMAR RAMASRAY

YADAV, COMMERCIAL PROPERTY BEARING SHOP NO. 03, ON GROUND FLOOR, ADMEASURING AREA OF 146 SQ.FTS. BUILDING NO. 5, IN THE BUILDING KNOWN AS "ESKON HEIGHTS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" CONSTRUCTED ON LAND BEARING SUREVY NO. 45/B, 45/C, 47/B & 57/2 WITHIN /ILLAGE LIMIT OF DIWANMAN, OM NAGAR, BESIDES RAM RAHIM GARDEN, VASAI ROAD, TALUKA - VASAI, WITHIN THE JURISDICTION OF SUB-REGISTERAR VASAI REGISTERATION DISTRCIT VASAI (WEST), THANE 401202

PROPERTY OWNED BY: SANDEEPKUMAR RAMASRAY YADAV & AMIT RAMASRAY YADAV, COMMERCIAL PROPERTY BEARING SHOP NO. 05, ON GROUND FLOOR. ADMEASURING AREA OF 163 SQ.FTS. BUILDING NO. 5, IN THE BUILDING KNOWN AS "ESKON HEIGHTS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" CONSTRUCTED ON LAND BEARING SUREVY NO. 45/B, 45/C, 47/B & 57/2 WITHIN VILLAGE LIMIT OF DIWANMAN, OM NAGAR, BESIDES RAM RAHIM GARDEN, VASAI ROAD, TALUKA - VASAI, WITHIN THE JURISDICTION OF SUB-REGISTERAR VASAI, REGISTERATION DISTRCIT VASAI (WEST), THANE 401202

PROPERTY OWNED BY: RAMASHRAY R YADAV & KALAVATI RAMASHRAY YADAV RESIDENTIAL PROPERTY BEARING FLAT NO. 102, ON 1ST FLOOR, ADMEASURING BUILT UP AREA OF 1043 SQ.FTS. BUILDING NO. 5, IN THE BUILDING KNOWN AS "ESKON HEIGHTS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" CONSTRUCTED ON LAND BEARING SUREVY NO. 45/B, 45/C, 47/B & 57/2 WITHIN VILLAGE LIMIT OF DIWANMAN, OM NAGAR, BESIDES RAM RAHIM GARDEN, VASAI ROAD, TALUKA -VASAI, WITHIN THE JURISDICTION OF SUB-REGISTERAR VASAI, REGISTERATION DISTRCIT VASAI (WEST), THANE - 401202

our attention is invited to provisions of section 13(8) of SARFAESI Act for redemption of secured assets i.e. property mentioned hereinbefore by tendering the aforementioned outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by our bank. Authorised Officer Place: Mumbai

Mr. Swatantrakumar Mishra For RBL Bank LTD. DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED

(CIN L22120MH2005PLC151377)

Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400 013

Tel: +91 22 7106 1234/ Website: www.dnaindia.com / Email: companysecretary@dnaindia.net ANNOUNCEMENT OF RESULT OF POSTAL BALLOT

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, approval of the Members of the Company was sought by means of Postal Ballot Mechanism. The Company had provided the facility of E-Voting through the E-Voting platform of National Securities Depository Limited (NSDL) to the members, to enable them to cast their votes electronically, on the Ordinary Resolution proposed in the Postal Ballot Notice dated November 12, 2021 (Notice).

The Board of Directors had appointed Mrs. Mita Sanghavi, Partner - M P Sanghavi & Associates LLP,

Company Secretaries, as the Scrutinizer for conducting Postal Ballot process. The Scrutinizer had carried out the scrutiny of all Electronic votes received upto the last date of receipt viz. December 14, 2021 and

	mitted her report to the Company on December 15, 2021.							
	Particulars of Resolution	Votes In F	avour	Votes Against				
о.		Number of votes	% of	Number of	% of			
			Voting	votes	Voting			
	Ordinary Resolution to approve the terms of Settlement with Zee Media Corporation Limited		25.8112	46,95,613	74.1888			
sis	sis the report of the Scrutinizer, the above resolution was not approved by the Members of the Company							

on December 14, 2021. For Diligent Media Corporation Limited Dhaval Ashar Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

Membership No: A22281

SALE NOTICE **RAMANAND STEEL LIMITED** E-AUCTION SALE NOTICE

Date: December 15, 2021

Notice is hereby given to the public in general and to the Borrower/s and Guarantor/s in particular by the Liquidator "Dushyant Dave" under the Insolvency and Bankruptcy Code 2016, that the below mentioned assets owned **by Ramanand Steel Limited**, with its registered office at 401, Vyapar Bhavan, P'D Mello Road, Carnac Bunder, Masjid (East), Mumbai, MH-400009, will be sold by E- Auction under the terms and procedures as mentioned below. The assets are being sold on "AS IS WHERE IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities. The under mentioned property will be sold by "Online E-Auction through M/s MSTC Limite https://www.mstcindia.co.in/on Tuesday, January 11, 2022

1.	Name of Seller	Ramanand Steel Limited
		401, Vyapar Bhavan, P'D Me ll o Road, Carnac Bunder, Masjid (East), Mumbai, MH-400009
2.	Date and Time of Auction	Auction will start on 11.01.2022 from 12:00 Hrs and scheduled to close on 11.01.2022 at 16:00 Hrs with unlimited extension as per the buyer specific terms and conditions of MSTC
3.	Pre-Bid Earnest Money Deposit (EMD)	Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakh Only)
4.	Payment of Pre-Bid EMD	To be made through pay Pre-bid EMD link available in the MSTC Login Dashboard of the registered bidders.
5.	Assets under Sale	Land in Survey Number 155 (152), 1+4/7 and 155 (152), 1+4/5, Mouje Sinnar Shiwar, Taluka Sinner, Dist. Nashik
6.	Geological Location	19°51'56.0"N 74°02'30.0"E
7.	Start Price	Rs. 6,00,00,000 (Rupees Six Crores Only
8.	Bid Increment Amount	Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh Only)
9.	Inspection Date & Time	December 17, 2021 to January 10, 2022; schedule on request
	Details of encumbrances over the assets	Exclusive first charge of Punjab National Bank, Bandra Kurla Branch, Mumbai.

Since the seller (Ramanand Steel Limited) is in process of liquidation proceedings, bidders are advised to contact the NCLT appointed Liquidator Dushyant Dave (Ph: +91-22-43456200/+91-9870893712/irp@dcdave.in) for any darifications and details on terms and conditions and for inspection purposes and Mr. Abhishek Kanaujia on +919930119718 for MSTC related queries. The Liquidator acts as the AUTHORIZED OFFICER in this sale. Interested bidders are invited to email the Liquidator to avail start price and more. Signed By: Dushyant Dave Liquidator and Authorized Officer

For Ramanand Steel Limited

Place: Mumbai Date: December 16, 2021



In accordance with the provision under section 8(3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 01 proposal from 'L' Ward, 08 proposal from 'M/East' Ward & 01 proposal from 'M/West' Ward in Zone-V And 05 proposal from 'S' Ward, 08 proposal from 'T' Ward in Zone-VI i.e. Total 23 proposal are received for getting approval of Tree Authority/ Municipal Commissioner, Chairman, Tree Authority for removal of trees.

PUBLIC NOTICE

The information of the trees for Cutting/ Transplanting in above mentioned dead & dangerous trees proposal is available on mcgm websitewww.mcgm.gov.in - About us ward/Department manuals Gardens & Tree Authority 80-Adv-7 days - Z-

On account of pandemic covid-19, citizens are requested to send the objections/suggestions o Emailsg.gardens@mcgm.gov.in on or before dt. 24/12/2021 only instead of attending hearing personally on dt. 24/12/2021 Objections/suggestions received after this date will not be entertained which may please may

Supdt. of Gardens & Tree Officer of the Tree Authority Penguin Building, 2nd Floor,

Veermata Jijabai Bhosale Udyan, Dr. Ambedkar Road, Byculla (E), Mumbai-400 027 Tel. No. 23742162 Email - sq.gardens@mcgm.gov.in

Supdt. of Gardens PRO/1763/ADV/2021-22 & Tree Officer

Avoid Self Medication

Sd/-

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

SASTRA DIVISION, 3RD FLOOR, EAST WING, PLOT NO. 4, SEC. 10, DWARKA NEW DELHI. (email- horecovery@pnb.co.in/hosastrawilful@pnb.co.in)

ORDER OF THE COMMITTEE FOR IDENTIFICATION OF WILFUL DEFAULTERS

PASSED IN PROCEEDINGS CONDUCTED AT SYNDICATE ROOM, HEAD OFFICE ON 18 11 2021 M/s Polestar Traders Pvt Ltd (Rs. 4.90 Crores)

Date of NPA: 31.03.2017 In terms of RBI Master Circular no. DBR. No. CID.BC.22/20.16.003/1 9-16 dated July 01,

2015, a meeting of the Committee for Identification of Willful Defaulters of the Bank was held on 10.09.2021. The Identification Committee concluded that events of willful default in the Borrower's account(s) had occurred and gave its approval for issuance of Show

CS: Mumbai Central / ZS: Mumbai

1. M/s Polestar Traders Private Limited (Borrower) 2 Sh Manish Kumar Bahel (Director) 3. Sh. Raju Patwa (Director)

Cause notice for identifying the following persons as wilful defaulters:

4. Sh. Umesh Vrajlal Damania (Ex-Director) 9. Sh. Shantilal Sethiya (Ex-Director) Accordingly, Show Cause notice of 15 days was issued on 08.10.2021 to the above Borrower i.e M/s Polestar Traders Pvt Ltd and its Directors responsible for managing the affairs of the Borrower and involved in events of default. They were informed, if they so desire, they can make a representation to the Bank within 15 days from receipt of notice, as to why they be not classified as wilful defaulters. Inspite of service of the said show

mentioned Director(s). The Identification Committee in its meeting held on 18.11,2021, after due consideration of the facts on record observed that the Borrower and its Directors named above defaulted in payment/repayment obligations to the Bank and the said persons, involved in events of default, are fit to be identified as wilfu! defaulters on the following grounds specified in

cause notice(s), no reply/representation was made by the Borrower and its above

above mentioned Master Circular of RBI: Capacity to Pay

rrower disposed off the stock & Sale proceeds were not deposited in the loan account thereby siphoned Bank's fund

ORDER OF THE COMMITTEE FOR IDENTIFICATION OF WILLFUL DEFAULTERS: The Identification Committee, headed by the Executive Director and consisting of other embers i.e. Chief General Managers and Dy. General Manager of the Bank found that the charges against the Borrower and its Directors named above, stand proved for the reasons and facts stated above and no representation/reply whatsoever was received

from the Said person(s) rebutting the Charges. Therefore, the said Committee recorded the fact of wilful default committed by the above person mentioned at serial nos. 1 to 5 and identified him as "Wilful Defaulter', for the cogent reasons mentioned above. However, the Committee members directed that the borrower named above, is free to make a written representation against the order of dentification Committee, within a period of 15 days from the date of receipt of this order to the Review Committee headed by the MD & CEO of the Bank at the following address: Punjab National Bank, SASTRA Division, Corporate Office, 3rd Floor, Plot No.4, Sector 10, Dwarka, New Delhi, PIN: 110075.

The undersigned is the member of the Identification Committee constituted in consonance with the RBI directives and the Identification Committee has authorized the undersigned to send this ORDER OF THE COMMITTEE FOR IDENTIFICATION OF WILLFUL DEFAULTERS under his signature.

(Ashok Kumar Mishra) Member of Identification Committee

To Place your Tender/Notice Ads.

FREE PRESS JOURNAL

नवं शिशक्ति

Pls. Call 022-69028000

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जादिगतीमध्ये कम्पयांत आलेल्या टाट्यांच्या खोपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिक वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूर करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मदक, प्रकाशक संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा नाही ते टायित्व सर्वस्वी जाहिरातटारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHFAQUE AHMED ABDUL SATTAR TO ASHFAQUE AHMED ABDUL SATTAR ANSARI AS PER AADHAR CARD NO: 9336 0287 4843. CL-21110

I HAVE CHANGED MY NAME FROM SUNITA DILIPKUMAR LIMBACHIA TO SUNITA DILIP LIMBACHIA AS PER AADHAR CARD NO: 6233 7902 0244. CL-21111

I HAVE CHANGED MY NAME FROM DILIPKUMAR SOMNATH LIMBACHIA TO DILIP SOMNATH LIMBACHIA AS PER AADHAR CARD NO: 7881 5340 6971. CL-21111 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJESH PANDIT NAWALE TO RAJESH PANDIT NAVALE AS PER AFFIDAVIT NO ZD 644714 & GAZETTE NO: (M-2189122)

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHD ILYAS AKBAR ALI TO MOHAMMED ILYAS AKBAR ALI SHAIKH AS PER AFFIDAVI DATED: 25 NOV 2021.

I HAVE CHANGED MY NAME FROM DIPALIBEN BABULAL GANDHI TO DIPALI RAKESH KALYANI AS PER GAZETTE NO: M-2083892. CL-21114

I HAVE CHANGED MY NAME FROM URUJ AHMED MOHAMMED HANIF MALIM TO URUJ HANIF MALIM AS PER AADHAR CARD NO: 7102 3328 0955. CL-21115 I HAVE CHANGE MY NAME FROM DINESH SOHADE TO DINESH PAL SINGH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MEENA RAMESH JAGTAP TO MEENAXI RAMESH JAGTAP AS PER AADHAR CARD.

ठाणे येथील मे. प्रथम वर्ग

न्यायादंडाधिकारी ६वे कोर्ट ठाणे

किरकोळ अर्ज क्र. १२६४/२०२१

वकील- अजित दळवी

DOCUMENTS.

मा. उपनिबंधक

श्रीमती रोफीना झेवीअर डिसोजा ३०६/१, कावेरी सो., टेप व्हिलेज, अंधेरी (प.), मुंबई-५८ विरुद्ध जन्म- मृत्यु विभाग मिरा-भाईंदर महानगरपालिका ठाणे गैर अर्जदार वरील अर्जदार यांचे पति कै. झेवीअर

से. डिसोजा यांचा मृत्यु दिनांक १९/१/१९९६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका ठाणे हद्दीत झाला होता. तरी अर्जदार यांनी मयत व्यक्तींचा मृत्यु दाखला मिळणेसंबंधी अर्ज दाखल केलेली आहे.

अर्जदार यांना मयत व्यक्तीचा मृत्यु दाखला प्राप्त होणेस कोणाची काही हरकत असल्यास सदर व्यक्तींनी सदरची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आपल्या हरकती नोंदवाव्यात. वरील मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास अर्जदाराचे अर्जा प्रमाणे त्यांना मृत्यु दाखला देण्यात येईल व त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

आज दिनांक १७/१२/२०२१ रोजी माझ्या सहीने व कोर्टाच्या शिक्क्यानिशी जाहिरात दिली आहे.

> हुकुमावरुन सही/ सहाय्यक अधिक्षक ठाणे वकील अजित वि. दळवी

I HAVE CHANGED MY NAME FROM DINESH CHANDRA LAL BHAI SHETH TO DINESH LALBHAI SHETH AS PER AADHAR CARD NO: 8751 1314 2733. CL-338 I HAVE CHANGED MY NAME FROM RAJIV DINESHKUMAR SHETH TO RAJIV DINESH SHETH AS PER AADHAR CARD NO: 4534 CL-338 A

I HAVE CHANGED MY NAME FROM KRISHNA SHETH TO KRISHNA DINESH SHETH AS PER AADHAR CARD NO: 9795 7704 4105

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJENDRA BHAGWAN BAGUL TO PINTO BHAGWAN BAGUL AS PER AFFIDAVIT DATED 16/12/2021.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SHABBIR SHAIKH TO MOHAMMED SHABBIR ABDUL REHMAN SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-591 HAVE CHANGED MY NAME FROM IMRAN MOHAMMED UMER KALSEKAR TO IMRAN MOHAMMED KALSEKAR AD

PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM MAHESH NAVINCHANDRA RAMBIA TO MAHESH NAVINCHANDRA RAMBIYA AS PER DOCUMENTS. CL-591 B

I HAVE CHANGED MY NAME FROM MINIAI RAMBIYA AS PER DOCUMENTS.

CL-591 C HAVE CHANGED MY NAME FROM SANAH KHAN TO SANA MOHMED SHAFEE KASMANI AS PER DOCUMENTS.

CL-591 D I HAVE CHANGED MY NAME FROM KASMANI SHAFI RAFIQUE TO MOHMED SHAFEE MOHAMMED RAFIQUE KASMAN AS PER DOCUMENTS. CL-591 E

HAVE CHANGED MY NAME FROM NOMAN MOHAMAD IQBAL KHAN TO NOMAN IQBAL KHAN AS PER DOCUMENTS. CL-591 F

I HAVE CHANGED MY NAME FROM AMRIN FAIZA EJAZ KHAN INAMDAR TO FAIZA SHAHBAAZ DÂMNWALA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MUMTAZ GULAM DÂSTAGIR TO MUMTAZ GULAM DA DOCUMENTS. DAMANWALA AS I HAVE CHANGED MY NAME FROM MO

KALIM TO MOHAMMED KALIM ABDUL HAMID SAYED AS PER DOCUMENTS. CL-591 I

HAVE CHANGED MY NAME FROM ASHFAQUE JAN MOHAMMED TO ASHFAQUE SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-591 J

HAVE CHANGED MY NAME FROM MEENAZ MOHAMMED YUSUF SAYEED TO MINAZ MOHAMMED YUSUF SAYED AS PER DOCUMENTS. CL-591 K I HAVE CHANGED MY NAME FROM KAJAL MUKESH PANDYA TO KAJAL RAHUL

BHORAWAT AS PER GOVT OF MAHA. GAZETTE NO: (M-21127552). CL-609 HAVE CHANGED MY NAME FROM MEIHTAB BAGUM ISMAIL DIMTIMKAR TO MEHTAB ISMAIL DIMTIMKAR VIDE GAZETTE NO. M-21115594. CL-706 I NO 2790384X EX HAV ACP-I BUGADE KISAN DATTU PRESENTLY RESIDENT AT TRIMURT

DATIO PRESENILY RESIDENT AT HAMOURT SEVA SANGH BEHIND TAKSHILA BUILDING, DATTKRUPA CHAWL COMMITTEE, JOGESHWARI (EAST), 400 060, HAVE CHANGED MY SON NAME FROM ABHIJEET KISAN BUGADE TO BUGADE ABHIJEET KISAN AS PER AFFIDAVIT 15/12/2021 CL-818 CHANGED MY NAME FROM PALRAJ

NADAR TO CHAITHRAIKANI. PALRAJ NADAR AFFIDAVIT NO ZH-889340 DT. I CHANGED MY NAME FROM SAYYAD AYESHA ANJU TO AYESHA SIRAJ SAYYAD AFFIDAVIT NO ZH-889333 DT.

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) NOOR MOHAMMAD JAWAD TO (NEW) NOOR MOHAMMED JAWAD AS PER AFFIDAVIT. CL-952

जाहीर नोटीस

तमाम जनतेस ह्या सूचनेद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील या खालील लिखित परिशिष्टमध्ये अधीक स्वरूपात वर्णन केलेली जमीन मिळकतीचे मालक आहेत. त्यांचे सांगणेवरून सदर मिळकतीचे मालकी हक्क तपासणीसाठी सदर नोटीस जाहीर करत आहे. सदर मिळकती आणि/किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, शेअर्स, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, किंवा मागणी जसे की, विक्री, हस्तांतर, अभिहस्तातर, गहाण, दाबा, धारणाधिकार भाडेपट्टा, विश्वस्त, बक्षीस, प्रभार, सुविधाधिकार, वारसाहक्क, निर्वाह किंवा अन्य काही दावे असल्यास सदर लिखित तशा दावाच्या पूरक कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकाराला त्यांच्या खालील दिलेल्या पत्त्यावर या प्रसिध्दी पासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर मिळकत व त्यावरील कोणत्याही भागामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे किंवा मागणी नाही असे मानण्यात येईल.

शेती असलेली जमीन व त्याचे सर्व तुकडे आणि भागामधील सर्व्हे क्र. २९, हिस्सा क्र ४, क्षेत्रफळ ००-३८-८० हे.आर. चौ.मी. समतुल्य ३८.८० गुंठे, आकारणी ०५.७५ रुपये आणि सर्व्हे क्र. २९, हिस्सा क्र. ६. क्षेत्रफळ ००-१४-२० हे.आर. चौ.मी., समतुल्य, १४.२० गुंठे, आकारणी ०१.९४ रुपये मिळकत जमीन स्थित गाव मौजे -कणेर, तालुका वसई, जिल्हा पालघर व वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत.

याची कृपया नोंद घ्यावी.

श्री. प्रज्ञात एस. चाबुकस्वार वकील उच्च न्यायालय पत्ता: लोटस इंडस्ट्रियल पार्क वसई फाटा, वसई रोड पूर्व ठिकाण: वसई

दिनांक: १५.१२.२०२१

साकिनाका शाखा: ४ आणि ५, टाऊन सेंटर, अंधेरी-कुर्ला रोड, बैंक ऑफ़ बड़ौदा साकिनाका, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०५९. द्रध्वनी: ९१ ०२२ २८५० ८५६५, २८५० ०९७७, २८५० १५६५ akina@bankofbaroda.com, वेब: www.bankofbaroda.co

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता मात्र)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०२-०८-२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. जितेंद्र शिंदे आणि सौ. आयां शिंदे यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु. २०,८९,८२६.८७/- (रुपये वीस लाख एकोणनव्वद हजार आठशे सच्वीस आणि सत्याऐंशी पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम केलेल्या मिळकतीचा कब्जा दिनांक **१४ डिसेंबर. २०२१** रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रू. २०,८९,८२६.८७/- (रुपये वीस लाख एकोणनव्वद हजार आठशे सव्वीस आणि सत्याऐंशी पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ पोट-कलम (८) च्य

तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णनः

मनवेल पाडा तलाव, विरार पूर्व ४०१३०५ जवळील वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील गाव विरार, ता. वसई, जि. पालघर येथील स.क्र. १५६, हिस्सा क्र. २/२, स.क्र. ३५९, हिस्सा क्र. २ धारक जिमनीवरील वक्रतुंड अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंग क्र. २ च्या ॥ मजल्यावरील फ्लॅट क्र. २०२.

ठिकाण : मुंबई (विरार)



रजनीश कुमार सिंग मुख्य व्यवस्थापक, साकिनाका शाखा प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ बडोदा आरबीएल बँक लि.

अस्वाएल जक्त गराः नेंदणीकृत कार्यालयः १ ली लेन, शाहपुरी, कोल्हापुर-४१६००१ राष्ट्रीय कार्यालय : ९वा मजला, टेक्निप्लेक्स-।, वीर सावरकर फ्लायओवर लगत, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२.

कब्जा सूचना

(स्थावर मिळकती करिता) नियम ८-(१)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **आरबीएल बँक लि. चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्ज खाते क्र. ९०९०००४२९०७. ९०९०००७७८८२१ आणि ४०९००१०४६५८९ च्या संदर्भातील दिनांक २५ जुन, २०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार पश्मीना इम्पेक्स प्रा. लि. (अर्जदार), दलजीत जोरावरसिंग नईब (सह-अर्जदार/गहाणदार), अनिल कुमार लुथरा (सह-अर्जदार) आणि रविंदर कौर दलजितसिंग नईब (गहाणदार) यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच कर्ज खाते क्र. ९०९००००४२९०७. ९०९०००७७८८२१ आणि ४०९००१०४६५८९ मधील २५.०६.२०२१ रोजीस एकूण थकबाकीत रक्कम रु. ३,६९,६३,२४९.४६/- ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ९ अन्वये **१५ डिसेंबर, २०२१** रोजी घेतला आहे विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आरबीएल बँक लि. यांस वरील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन मालकीद्वारे मिळकत : दलजीतसिंग जोरावरसिंग नईब आणि रविंदर कौर दलजीतसिंग नर्डब (सह-अर्जदार): सर्व्हें क्र. ९/२ (भाग), सी.टी.एस. क्र. ३६-ए/२, नाहर अमत शक्ती रोड, डी-मार्ट जवळ, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ येथे स्थित सिंक्रोनिसिटी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात बिल्डिंगीमधील विंग डी च्या १४व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १४०२ धारक रहिवासी मिळकत, मोजमापित चटई क्षेत्र ९८० चौ.फूट. पूर्वेस: विंग ई, दक्षिणेस: अंतर्गत रोड, पश्चिमेस: विंग सी, उत्तरेस:

तुमचे लक्ष आमच्या बँकेद्वारा उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार व खर्च सर्व एकत्रित वरील नमूद थकबाकी भरणा करून वरील नमूद तारणमत्ता म्हणजेच मिळकतीच्या विमोचनासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

सिम्फनी बिल्डिंग.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की, माझे अशील

१) श्री. सुनिल सावळाराम देसाई व २) सौ.

प्रतिमा सुनिल देसाई, हे प्लॉट क्र. १९४

आरडीपी-६, सेक्टर-६, चारकोप, कांदिवली

(पश्चिम), मुंबई-४०० ०६७ येथे स्थित सर्यकिरण

. सीएचएस लि., मधील दुकान क्र. ५ चे संयुक्त

नालक आहेत आणि ते सद्र दुकान **श्री. धर्मेश शरद**

संघवी आणि अन्य यांना विकण्यास इच्छुक आहेत.

तसेच नोंद घ्यावी की. सदर दकानाशी संबंधित मळ

वाटपग्राही **सौ. स्मिता डी. शेट्टी** यांच्या नावे

दिनांक २२.०९.१९९६ रोजीच्या सुर्यीकरण को-

ऑप हाऊसिंग सोसायटी लि. द्वारे जारी केलेले मुळ

वाटप पत्र माझ्या अशिलांकडून हरविले/ गहाळ

कोणीही व्यक्ती/बँका/वित्तीय संस्था इ. ज्यांचा सदर

फ्लॅटशी संबंधित विक्री, गहाण, भाडेपट्टा,

धारणाधिकार, बक्षीस, कुळवहिवाट, मालकी इ.

च्या स्वरूपातील कोणताही हक, नामाधिकार किंवा

हितसंबंध असल्यास सदर प्रसिद्धीपासून १४ (चौदा)

दिवसांत पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांन

लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास असा कोणताही दावा अस्तित्वात नसल्याच

किंवा त्यागित समजण्यात येईल आणि अशा

दाव्याच्या संदर्भाशिवाय विक्री/खरेदी व्यवहार पूर्ण

खोली क्र. डी-४६, मिलाप सीएचएसएल,

जाहीर सूचना

जितेंद्रकुमार हाकाराम चौधरी व सौ. सनिता जितेंट

चौधरी यांचे गाव मरोळ, अंसा इंडस्टीअल इस्टेट,

साकी विहार रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई ४०००७२ चा

सर्वे क.३७. ३८. हिस्सा क.१. ३ संलग्नीत सीटीएस

क्र.६९६ येथे स्थित अंसा जी इंडस्ट्रीअल प्रीमायसेस

सीएस लि अशा ज्ञात इमारतीमधील तळ मजला,

गाळा क्र.१०-ए करिता नामाधिकार तपासत आहोत

जी सौ. हेतल विपल शाह. श्री. यश विपल शाह आणि

सौ. प्रणाली विपूल शाह (श्री. विपूल अनंतराय शाह

यांचे कायदेशीर वारस म्हणून सुकृताद्वारे) यांच्याकडून

आणि श्री भोगिलाल नरनदास मेहता यांचे कायदेशीर

वारस आहेत यांच्याकडून सोडून देण्याच

अशी कोणतीही व्यक्ती वरील सदर मिळकतीवर किंवा

तिच्या कोणत्याही भागावर विक्री, अदलाबदल गहाण, प्रभार, भेट, निर्वाह, वारसा, कब्जा, भाडेपट्टा

कळवहीवाट, धारणाधिकार, परवाना, जंगमगहाण

कोणत्याही विश्वस्तान्वये नामाधिकाराचे हस्तांत

किंवा लाभार्थी हितसंबंध, चिरभोगाचा हक,

अग्रक्रयाधिकार किंवा अन्य कोणताही करारान्वरं

अथवा निकाली किंवा हुकुम, आदेश किंवा पुरस्कार

किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कोणत्याही

स्वरूपाचा दावा असल्यास तसे पृष्ठचर्थ

दस्तावेजासह निम्नस्वाक्षरीकाराकडे त्यांचे कार्यालय

३१०, साई चेंबर्स, सांताक्रूझ रेल्वे स्थानकाजवळ

पूर्व, मुंबई ४०० ०५५ येथे ही सूचना प्रसिद्ध

ब्राल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत (दोन्ही दिवस

धरून) सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा

व्यक्तींचे दावे त्यागीत आणि/किंवा परित्यागीत

मेसर्स एके लीगल पार्टनर्स, ऍडव्होकेट्स

दिनांक : १६ डिसेंबर २०२१

ज्याअर्थी.

विलेखान्वये संपादीत केली आहे.

प्लॉट क्र. १८३, सेक्टर-१, चारकोप,

कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७

सही/-

राजेंद्र बी. गायकवाड

वकील, उच्च न्यायालय

दिनांक : १६/१२/२०२१

झाले आहे.

करण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई श्री. स्वतंत्रकुमार मिश्रा दिनांक : १५/१२/२०२१ आरबीएल बँक लि. करीता

आम्हाला याखालील लिखित परिशिष्टामधील अधिक स्वरूपात वर्णन प्लॉटच्या संदर्भामधील **गॅलकॉम्प**, इंडियन पार्टनरशीप ॲक्ट, १९३२ अंतर्गत नोंदणीकृत फर्म, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, नवनीत भवन भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८ **(मालक)** यांचे नामाधिकार तपासण्याची सूचना केली आहे.

जाहीर सूचना

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिसर/रचना/क्षेत्र, बांधकामित सह प्लॉट माणि/किंवा त्यावरील कोणत्याही भाग/विभागाकरिता किंवा संदर्भात किंवा विरोधात कोणताही दावा, मागणी, हक्क, लाभ किंवा हितसंबंध जसे की, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल, हक्क, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, परवाना, गहाण, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, भार, गेगवटा, प्रसंविदा, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, अग्रक्रयाधिकार, वारसाहक्र, गंत्यदान, ताबा, विकास हक्क, मार्गाचा हक्क, आरक्षण, करार, प्रलंबित वाद, कौटुंबिक त्र्यवस्था तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकुम किंवा आदेश, भागीदारी किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरूपात वैध/परिणामकारक कागदपत्रांच्या प्रमाणित छायाप्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात सदरह् प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि त्यानसार प्लॉटच्या मालकाचे नामाधिकार प्रमाणित केले जातील.

परिशिष्ट (प्लॉटचे वर्णन)

टीपीएस III, विलेपार्लेच्या सीटीएस क्र. १२१६/बी/१ आणि अंतिम प्लॉट क्र. ८१ धारक मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या जिल्हा आणि नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील विलेप-ु र्लि, तालुका विलेपार्ले च्या रेव्हेन्यु गाव मधील बृहन्मुंबई च्या हद्दीमधील दशरथलाल जोशी रोड आणि लाजपतराय रोडचे जंक्शन, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०५६ येथे स्थित बिन शेत जिमनीचे सर्व ते प्लॉट, मोजमापित अंदाजे ८९४.९० चौ.मी. आणि खालील प्रमाणे सिमाबद्ध: उत्तरेस आणि त्या दिशेने दशरथलाल जोशी मार्ग द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने अंतिम प्लॉट क्र. ८२ए धारक जिमनीद्वारे, पूर्वेस आणि त्या दिशेने अंतिम प्लॉट क्र. ८०बी धारक जमिनीद्वारे आणि पश्चिमेस आणि त्या दिशेने लाल लजपतराय मार्ग

मुंबई, दिनांकित सदर १७ डिसेंबर, २०२२

DS

डिलिजंट मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

(सीआयएन एल २२१२०एमएच२००५पीएलसी१५१३७७)

नोंदणी कार्यालय: १८ वा मजला, ए विंग, मेरेथॉन फ्युचरेक्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३

फोन: + ९१ २२ ७१०६१२३४/वेबसाईट: www.dnaindia.com ईमेल: companysecretary@dnaindia.net

पोस्टल बॅलटच्या निष्कर्षाची घोषणा

गोस्टल बॅलट मेकॅनिझमच्या माध्यमाने घेण्यात आली. कंपनीने दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पोस्टल बॅलट सूचनेतील

''सचना'') प्रस्तावित सर्वसाधारण ठरावावर इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी नॅशनल सिक्यरिटीज

चालक मंडळाने पोस्टल बॅलट प्रक्रिया घेण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून सौ. मिता संघवी, भागीदार – एम. पी. संघवी अँड असोसिए

१६,३३,६६४

परिनिरिक्षकांच्या अहवालच्या आधारे वरील ठराव १४ डिसेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या सभासदांनी मंजूर केलेला नाही

SB| STATE BANK OF INDIA

---रिटेल ॲसेटस् सेन्ट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर, मुंबई साऊथ,

१ला मजला, व्होल्टास हाऊस-ए, डॉ. आंबेडकर रोड, चिंचपोकळी पूर्व,

मुंबई- ४०००३३. दूर. : २३७०७५१०/१२/१६

मागणी सूचना

न्याअर्थी **स्टेट बँक ऑफ इंडियाच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲमेंटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२

अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम

१३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह् सूचनेच्या तारखेपासून ६०

दिवसात रक्कम रु. ४६,९४,२६१/- (रुपये सेहेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे

एकसष्ट मात्र) १३/१०/२०२१ रोजीस सह एकत्रित वरील सदर रकमेवरील संविदात्मक दराने

पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. अशी सदर सूचनेत नमूद केलेली रक्कम

चुकती करण्यासाठी कर्जदार **१) अनिरुद्ध लाडोबा हलनकर पत्ता : १)** १०३/१६, स्नेहांकित

मीएचएसएल, आरएससी २१, सेक्टर १, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ २)

प्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, सी विंग, फेज २, सिद्धिविनायक कॉम्पलेक्स, ऐश्वर्या हॉटेलजवळ,

टेमघर, भिवंडी, ठाणे-४२१३०२. २) मे. धनेश इंटरप्राईझेस पता: १) १०३/१६, स्नेहांकित

सीएचएसएल, आरएससी २१, सेक्टर १, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ यांना

बोलाविण्यासाठी सदरहू ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक १४.१०.२०२१ रोजीची मागणी

सूचना जारी केली होती. सदर सूचना नबजावता परत आली. त्यांची इच्छा असल्यास ते

सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून

मागणी सूचनेची सदर प्रत प्राप्त करू शकतात. मागणी सूचनेचा मजकूर खाली नमुद नुसार आहे.

तुमचे खाते २९.०७.२०२१ रोजी अनुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले

तथापि. येथील उपरोक्त नमद रक्कम सदर सचना प्रसिद्धी तारखेपासन ६० दिवसात बँकेला चकती

करण्यासाठी कर्जदार/हमीदार आणि त्यांचे वारस, आवश्यक तेथे यांना याद्वारे सूचना देण्यात येत

जर कर्जदार/हमीदार आणि त्याचे वारस आवश्यक तेथे यांनी वरील नसार बँकेला प्रदान करण्यात

कसूर केल्यास बँक ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत खालील नमूद तारण मत्तेच्या विरोधात

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, सी विंग, फेज २, सिद्धिविनायक कॉम्पलेक्स, ऐश्वर्या

. गालेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मतदानाचे परिनिरिक्षण केले आणि १५ डिसेंबर, २०२१ रोजी कंपनीकडे अहवाल सादर केला.

ग्लएलपी कंपनी सेकेटरीज यांची नियक्ती केली होती. परिनिरिक्षकांनी पापीची अंतिम तारीख म्हणजेच १४ दिसेंबर २०२१ पर्यंत पार

बाजुने मतदान

मतांची संख्या मतदानाचे % मत्तांची संख्या मतदानाचे %

४६,९५,६१३

डिलिजंट मिडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरि

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

२५.८११२

. इपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या ई-मतदान प्लॅटफॉर्ममार्फत ई-मतदानाची सुविधा पुरवली होती

ज्ञी मिडिया कॉपॉरेशन लिमिटेडसह

तडजोडीच्या अटी मंजूर करण्यासाठी

दिनांक: १५ डिसेंबर, २०२१

पेटीट फ्लुअर ८५, रानडे रोड, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८

एस शाह ॲण्ड असोसिएटस करिता सही/ (शशांक शाह)

भागीदार, विकल आणि सॉलिसिटर -मेल : info@ldshah co (एल डी शाह ॲण्ड कंपनीच्या असोसिएट फर्म)

CUB

सिटी युनियन बँक लिमिटेड

क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट प्रशासकीय कार्यालय : क्र. २४-बी, गांधी नगर, कुंबकोणम-६१२ ००१, ईमेल आयडी : crmd@cityunionbank.in

फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

<mark>याअर्थी,</mark> निम्नस्वाक्षरीकार **सिटी युनियन बँक लि**. त्यांचे <mark>प्रशासकीय कार्यालय येथे क्र. २४–बी, गांधी</mark> गर, <mark>कुंबकोणम - ६१२ ००१</mark> व त्यांचे एक शाखा कार्यालय येथे **१-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे-४२१३०४** चे प्राधिकृत अधिकारी यो नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ह रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) आणि (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये १८-०८-२०२१ रोजीच्या पेपर प्रकाशनानूसार दिनांक १६-०७-२०२१ रोजीची मागणी सूचना जारी करून र्जिदार क्र. १) मे. राजेश ग्राफिक्स-येथे शॉप क्र. १०, गणेश नगर, गणेश मंदिर समोर, घाटकोपर (पूर्व), ठाणे, मुंबई ४०००७५. क्र. २) श्री. राजेश परशुराम गुरव, परशुरामा गुरव यांचा मुलगा, येथे २८८, ३/३, सजनगद हाऊसिंग सोसायटी, रामनगर (बी), अमृतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई, ठाणे · ४०००८६, क्र. ३) सौ. रिया राजेश गुरव, राजेश परशुराम गुरव यांची पत्नी, येथे ५८८, ३/३, नजनगद हाऊसिंग सोसायटी, रामनगर (बी), अमृतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई, ठाणे – ४०००८१ ांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच **रु. १२,४९,७०७/- (रुपये बारा लाख एकोणपन्नास हजा सातशे सात मात्र) सह १४-०७-२०२१** रोजी पासून मासिक आधारे त्यावरील त्यानंतरचे व्याजाचे परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते.

ा प्रील उल्लेखित कर्जदार यांनी वरील वैधानिक सूचना प्राप्त होऊनही रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ उरल्याने, वरील उल्लेखित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, यांनी खालील वर्णन त्रण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा सदरहू अधिनियमाचे कलम[्]१३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच नेयम ८ अन्वये दिनांक **१४ डिसेंबर. २०२१** रोजी घेण्यात आला.

वेशेषत: वरील उल्लेखित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीश कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सिटी युनियन बँकेस रक्कम रु. १२,९३,४७७/- **(रुपये बारा लाख त्र्याण्णव हजार चारशे स**त्याहत्तर मात्र) आणि संपूर्ण कबाकीच्या प्रदानापर्यंत <mark>२९-०९-२०२१</mark> पासून त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरणाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत मिळकत - १: (श्री. राजेश परशुराम गुरव, परशुराम गुरव यांचा मुलगा यांच्या मालकीची

मिळकत) ४१/२, नवीन सर्व्हे क्र. २०, हिस्सा क्र[.] २ येथे स्थित असलेले आणि वसलेले गाव सागाव, तालूका कल्याण ठाणे जिल्हा साई बालाजी दर्शन नावे ज्ञात इमारतीमध्ये ए विंग तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३०५, मोजमापिर ५५०.०० चौ.फू. चे सर्वे ते भाग आणि विभाग, <u>मिळकत सिमाबद्ध:</u> पूर्व: शिवसेना शाखा, पश्चिम: महादेः

iदिर, उत्तर: बालाजी मंदिर, दक्षिण: अनिल पाटील चाळ. ठिकाण : मुंबई, कल्याण, दिनांक: १४-१२-२०२१ प्राधिकृत अधिकारी

नो. कार्यालय: १४९, टि.एस.आर. (बिग) स्ट्रीट, कुंबकोणम, थंजावूर जिल्हा, तमिलनाडु- ६१२ ००१, सीआयएन-एल६५११०टिएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६, वेबसाईट: www.cityunionbank.co

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, न्यू दिल्ली-११०००५

जोडपत्र 🗤 कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टूबशन ऑफ फायनान्शिअल असेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सुचना प्राप्तीच्या ६० दिवसात करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वा सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या . कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतृदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	कब्जाचे दिनांक
? .	(कर्ज खाते क्र. एलएनएमईपीयुएन०००१०२८२ पुणे शाखा) न्यु सुदर्शन पेपर आणि पेपर प्रॉडक्ट (कर्जदार) दीपक पंडितराव पाटील, पंडित शंकरराव पाटील, मनीष दीपक पाटील (सह-कर्जदार)	जमीन धारक आरएस क्र. ७३१, सोमराज कॉम्प्लेक्स, नाले गाव, ए वॉर्ड, तहहस्शिलकारिवर, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६०१२ वर स्थित टेनमेन्ट क्र. १४/१ (प्लॉट क्षेत्र मोजमापित १९.८३ चौ.मीटर्स) सह त्यावरील सध्याचे आणि भविष्यातील बांधकामाचे सर्व ते माज आणि विभाग आणि सीमाबद्ध: उत्तरेला: ७.५ मीटर्स मोठा रस्ता, दक्षिणेला: टेमेंट क्र. १४/२, पूर्वेला: टेनमेंट क्र. १०/१, पश्चिमेला: ३ मीटर्स मोठा पाथवे	१२-०७-२०२१ क. २१,०६,७२० /-	\$ <i>x</i> -\$ <i>5</i> - <i>50</i> - <i>5</i>
۶.	(कर्ज खाते क्र. एलएनसीजीसीपीयुएनटीएल०००००४२५० पुणे शाखा) श्री गणेश लॉन्ड्री (कर्जदार) चेतन अंकुश घोडके, सुनंदा घोडके, (सह-कर्जदार)	जमीन धारक स. क्र. ३३/३बी/६, ३३/३बी/८, ३३/३ए/१, ३३/३ए/१२, गाव आंबेगाव बीके, तालूका हवेती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र ४११०४६ वर स्थित प्रेम हाईट्स नावे नोंदणीकृत को-ऑपरेटीव्ह हाऊर्सिंग सोसायटी मध्ये १ ता मजला, फ्लॅट क्र. ए-२ (क्षेत्र मोजमापित ५५.७६ ची.मीटर्स) सह त्यावरील सध्याचे आणि भविष्यातील बांधकामाचे सर्व ते भाग आणि विभाग.	१४-०७-२०२१ इ. २१,६४,४१३/-	<i>१४-१२-२०२१</i>
₹.	(कर्ज खाते क्र. एलएनएमईएसएचपी००००२१७१० पुणे शाखा) स्नेहा हर्बल्स (कर्जदार) अजित मधुकरराव बलाटे (त्यांच्या कायदेशीर वारसांमार्फत), स्मिता अजित बलाटे (सह-कर्जदार)	गांव श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र ४१३७०९ येथे स्थित बिल्ट अप क्षेत्र ३२८१.२५ ची.फू. म्हणजेच ६०४.१४ ची.फू. म्हणजेच ६०४.१४ ची.फू. मु.पी, साता करिलां, अशोक थिएटर जवळ, बेलापूर रोह, बॉर्ड क्र. ७, लबंदे बस्ती, नगरपालिका मिळकत क्र. इब्ल्यु०९००८७५, मिळकत घारक सक्र. ५२/१ए/ २ (माग), सीटीएस क्र. २००० ए (भाग), ले आऊट क्र. ९ सह त्यावर उमी एचना सह सह त्यावरील सध्याचे आणि भविष्यातील बांधकामांचे सर्व ते भाग आणि विभाग आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्धः पूर्वेलाः प्लॉट क्र. १०, पश्चिमेलाः प्लॉट क्र. १०, दक्षिणेलाः २५ फूट रोड.	१८-०८-२०२१ रु. २०,००,३९८/-	११-१२-२०२१

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

प्राधिकत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक**

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु)	शाखेर नाव
१.	सचिन विलासराव बेळुरगीकर आणि वृषाली सचिन बेळुरगीकर- एलबीपीयुएन०००४६७४६२२ आणि एलबीपीयुएन०००४६७४६२२	फ्लॅट क्र. ५०१, बी इमारत, ५ वा मजला, ''ईशा एरिका को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' डीएसके विश्व रोड, धायरी पुणे, धायरी पुणे, सर्व्हें क्र. १२७, पुणे - ४११०४१/ डिसेंबर १४, २०२१	सप्टेंबर २१,२०२१/ रु. ३४,८४,७२०.००/-	पुणे
۲.	मेघा रवींद्र हतागळे आणि रवींद्र मगन हतागळे- एलबीपीयुएन००००२४२९८१२	१६, ४ था मजला, इमारत के १, सुश्रुत रेसिडेन्सी घर क्र. १ २, मौजे नर्न्हे पुणे, महाराष्ट्र, पुणे – ४११०४१/ डिसेंबर १४, २०२१	जुलै ०६, २०२१/ रु. १२,५७,९०३.००/-	पुणे
ж.	राजेश बाळू देवगीकर आणि भाग्यश्री बाळासाहेब चव्हाण- एलबीपीयुएन००००३६४५६८९	फ्लॅट नं. २०२, २ रा मजला, सी विंग, सरस्वती क्रिस्टल, पाटील प्लाझा जवळ, ऑस्कर हेल्थ क्लब, गाव धायरी, सर्व्हे नंबर १०९/४२, पुणे ४११०४१/ डिसेंबर १४, २०२१	जून १९, २०२१/ रु. २,८६,२३४.००/-	पुणे
٧.	मारोती डोमाजी सहारे आणि लता मारोती सहारे-एलबीबीएचए००००१४५५५१७	टी.एस. क्र. १४, सहकार नगर, तिरोरा, गोंदिया रोड, ता-तिरोरा, ठाक क्र. ६२, जिल्हा - गोंदिया., महाराष्ट्र, तिरोरा - ४४१९११/ डिसेंबर १४, २०२१	जुलै ०६, २०२१/ रु. ४,१५,१७९.००/-	भानद
ч.	कौशिक निसीधकुमार सरकार आणि कविता कौशिक सरकार – एलबीजीओएन००००३७८०८६१ आणि एलबीएनएजी००००३२९९०५५	प्लॉट नं २३७, टीएस नं. २९, ठाक नं ७६, आनंद नगर येथे, महात्मा फुले वॉर्ड, गड्डाटोली, इंडियन ऑईल जवळ, गोंदिया, शीट नं. ७१ सी, महाराष्ट्र, गोंदिया – ४४१ ६०१/ डिसेंबर १४, २०२१	जून १९, २०२१ रु. ३५,८९,२७५.००/-	गोंदिय नागपृ
ц.	धर्मेंद्र घनश्याम फुलसुंगे आणि अंजली धर्मेंद्र फुलसुंगे- एलबीएनएजी००००२२०७५०४, एलबीएनएजी००००१८७६८१२ आणि एलबीएनएजी००००१८७६८१३	प्लॉट क्र. २१, केएच क्र. १३/३, सुभाष नगर गृह समस्य निवारण सहकारी संस्था लि., मौजे – परसोडी, कॉर्पोरेशन हाऊस क्र. १४६०, वॉर्ड क्र. ७४, पी.एच क्र. ४४, शीट क्र. (११४) ९/॥, सी.एस क्र. १६८, जिल्हा : नागपूर, सुभाष नगर जवळ, स्क्रेअर नागपूर, हिंगणा रोड, सुहास नगर, बिरसा मुंडा हॉल समोर, नागपूर – ४४००२२/ डिसेंबर १४, २०२१	जून ०७, २०२१/ ह. ३१,९९,५७४.००/-	नागपृ
9.	माया आर. भरोसे आणि भरत व्ही. भगत- एलबीएनएजी००००४२१३३०४	फ्लॅट क्र. ३०१, ग्रीनफिल्ड-१, ई विंग, इमारत - ई, केएच क्र. ३०८ बी, प्लॉट क्र. १३ आणि १४, एमझेड वानाडोंगरी, हिंगणा रोड, महाराष्ट्र, नागपूर -४११११०/ डिसेंबर १४, २०२१	मार्च २५, २०२१ रु. २८,८०,३०१.००/-	नागपृ
८.	पंकज एस सिंगरोळे आणि ज्योती पंकज सिंगरोळे- एलबीएनएजी००००४९८०१३१ आणि एलबीएनएजी००००४९८०१३२	अपार्टमेंट क्र. १-३०३, ३ रा मजला, टाईप-सी, स्टेला १, संदेश सिटी अपार्टमेंटस, केएच क्र. १६७/२ आणि १६८, पी.एस. के. ४२, गाव जामठा, तहसील नागपूर, नागपूर -४४००१५./ डिसेंबर १४, २०२१	जून २३, २०२१ रु. २६,१९,७२७.००/-	नागपृ
۲.	रामभाऊ टिकाराम बांते आणि मंजुषा रामभाऊ बांते – एलबीएनएजी००००७२४९२७	फ्लॅट क्र. जी-१३, इमारत क्र. ७, कुलकर्णी अपार्टमेंट, तळमजला, मौजे चिच भवन, कचोरे पाटील नगर, नागपूर, महाराष्ट्र, नागपूर – ४४००१०/ डिसेंबर १४, २०२१	जून २५, २०२१/ रु. २,३४,१६६.००/-	नागपृ
१०.	नकुल अशोक पुनियानी आणि संध्या अशोककुमार पुनियानी– एलबीएनएजी००००४११४५३५	प्लॉट क्र. १४, बंगला क्र. १४, केएच क्र. ५२/२, पीएच क्र. ३८, जय राम कॉलनी, एमझेड बेसमज बेसा, महाराष्ट्र, नागपूर – ४४११०८/ डिसेंबर १४, २०२१	जुलै ०६, २०२१ रु. १२,५७,६२१.००/-	नागपृ
११.	प्रशांत कवडूजी गेडेकर, लता कवडू गेडेकर, मंगेश कवडूजी गेडेकर आणि मनोज कवडूजी गेडेकर- एलबीएनएजी००००३०१७६६५	प्लॉट क्र. १७३, सक्करद्रा स्ट्रीट स्कीम एनआयटी, अष्टविनायक लॉन जवळ, केएच क्र. २०, २१, ५८, मौजे बिडपेठ, वॉर्ड क्र. २०, दक्षिण विभाग, नागपूर - ४४००२४/ डिसेंबर १४, २०२१	जुलै, ०६, २०२१ रु. ११,८५,०५९.००/-	नागपृ
१२.	आणि शेख रईस मुस्तफा- एलबीएनएजी००००४८९६५१३	प्लॉट क्र. २३५ ए, भाग निरल सोसायटी रिंग रोड, दिघोरी फ्लाय ओव्हर मौजा दिघोरी, ता. जिल्हा नागपूर, दिघोरी, महाराष्ट्र, नागपूर -४४०००९/ डिसेंबर १४, २०२१	सप्टेंबर ०६, २०२१ रु. ३१,१२,८८१.००/-	नागपृ
१३.	मोहम्मद निसार अब्दुल शकूर आणि परवीनबानो मोहदनिसार भाटी- एलबीएनएजी००००४०२६२३८	फ्लॅट क्र. १०१ १०२ २०१ २०२, १ ला आणि २ रा मजला, लक्ष्मी प्लाझा – ११, अपार्टमेंट, जुना प्लॉट क्र. ४ए, केएच क्र. १८/१-२६/६, सीएस क्र. २७७ एस.एन. क्र. १३ वॉर्ड क्र. –६१, मानकापूर–कोराडी रोड, देहलीवाला रेस्टॉरंटच्या मागे, धरमपेठ शंकर नगर, नागपूर – ४४००३०/ डिसेंबर १४, २०२१	जून २३, २०२१ रु. १,१३,६९,९५३.००/-	नागपृ

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक : डिसेंबर १७, २०२१ प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाण : महाराष्ट

प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. (सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये)

एनकेजीएसबी को-ऑप. बॅक लि.

कार्यवाही करेल आणि तारण मत्ता कब्जात सुद्धा घेईल.

हॉटेलजवळ, टेमघर, भिवंडी, ठाणे-४२१३०२.

दिनांक : १४/१२/२०२१

नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई-४०० ००४ वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६० द्.क्र. : (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, २८२० ३६०३, ई-मेल आयडी : recovery@nkgsb-bank.com

कब्जा सूचना

(नियम ८(१) (स्थावर मिळकतीसाठी)

निम्नस्वाक्षरीकारांनी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्याकरिता **१८.०७.२०१७ रोजी मागणी सूचना** निर्गमित केलेली आहे.

सदरह कर्ज घेणाऱ्यांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन अर्ज क्र. ५७४/२०१८ नुसार सरफैसी ॲक्टच्या कलम १४ अन्वये सन्माननीय जिल्हा दंडाधिकारी, ठाणेच्या २४.०१.२०१९ दिनांकीत आदेशानुसार **१४ डिसेंबर, २०२१** रोजीस मंडळ अधिकारी

द्वारे खालील उल्लेखित परिशिष्ट १ मधील मत्तेचा प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील नमूद मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मत्तेवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एनकेजीएसबी को-ऑप. बॅंक लि. च्या सदर रक्कम आणि पृढील व्याज अधिक ३०.११.२०२१ पासून त्यावरील लावलेल्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या

Γ	कर्जदार/गहाणदार/हमीदारांची नावे	३०.११.२०२१
		रोजीस थकीत रक्कम
Γ	१. डॉ. जयसिंग खंडू साळवे (कर्जदार/गहाणदार), २. डॉ. संजिव वामन वाळंज (हमीदार)	रु. ४३०.८३
ı	३. डॉ. अतल भालचंद्र देशपांडे (हमीदार), ४. डॉ.(सौ.) सरेखा जयसिंग साळवे (सह-कर्जदार/ गहाणदार)	लाख

परिशिष्ट । (स्थावर गहाण मिळकत)

डॉ. जयसिंग खंडू साळवे आणि डॉ.(सौ.) सुरेखा जयसिंग साळवे यांच्या मालकीचे ठाणे महानगरपालिका, नोंदणीकृत जिल्हा आणि उप नोंदणीकृत जिल्हा ठाणे, च्या हद्दीत गाव कळवा, तालूका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. १२८, हिस्सा क्र. भाग चा सर्व ते भाग आणि विभागावर सिद्धेश्वर आर्केड नावे ज्ञात इमारतीमध्ये शॉप क्र. ०५, तळमजला, क्षेत्र मोजमापित ५०६ चौ.फू. बिल्ट अप मिळकत क्र. २

डॉ. जयसिंग खंडू साळवे आणि डॉ.(सौ.) सुरेखा जयसिंग साळवे यांच्या मालकीचे ठाणे महानगरपालिका, नोंदणीकृत जिल्हा आणि उप नोंदणीकृत जिल्हा ठाणे, च्या हद्दीत जुना पोखरण रोड, गाव पाचपाखाडी, मजिवाडा, तालूका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित जमीन धारक सर्व्हे क्र. १४६/१, १४७/(भाग), १४८ १(भाग), १४९/३(भाग), १५०/(भाग), १५२/(भाग) चे सर्व ते भाग आणि विभागवर उभी रेखा कोर्स टॉवर्स नावे ज्ञात इमारत क्र. बी९ मध्ये १४ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. १४०१ आणि १४०२ दोन्ही मोजमापित अंदाजे ५९.८५ चौ.मीटर्स चटई प्रत्येकी.

दिनांक: १७.१२.२०२१

तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

मिळकत क्र. १

ठिकाण : मुंबई